Godrej Agrovet Ltd.
Registered Office: Godrej One,
3rd Floor, Pirojshanagar,
Eastern Express Highway,
Vikhroli (E), Mumbai 400 079, India.
Tel.: +91-22-2518 8010/8020/8030

Fax: +91-22-2519 5124

Email: gavlho@godrejagrovet.com Website: www.godrejagrovet.com CIN: L15410MH1991PLC135359

Date: July 6, 2021

To, **BSE Limited**P. J. Towers, Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001

To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Ref.: BSE Scrip Code No. "540743" **Ref.:** "GODREJAGRO"

Sub.: Public Announcement & Newspaper Publication in respect of information regarding 30th Annual General Meeting to be held on August 10, 2021 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), Remote E-voting Information and Book Closure.

In view of the continuing COVID-19 pandemic and pursuant to the Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular dated 5th May, 2020, read with Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 13th January, 2021 (collectively referred to as "MCA Circulars"), permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue.

Further to our intimation dated May 7, 2021, this is to inform that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, Godrej Agrovet Limited ("the Company") has decided to hold its 30th ("Thirtieth") AGM on **Tuesday, August 10, 2021** at through VC/OAVM. Pursuant to General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and January 13, 2021 issued by MCA, read with Regulations 47, 30 and Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of newspaper announcement published today i.e. on Tuesday, July 6, 2021 in Business Standard (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language) in respect of information regarding the 30th AGM of the Company.

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.godrejagrovet.com.

We request you to please take the above information on your records.

Thanking you,

Yours sincerely,

For Godrej Agrovet Limited

Vivek Raizada

Head – Legal & Company Secretary & Compliance Officer
(ACS 11787)

Encl.: As above





बैक ऑफ़ बड़ोटा | Sion West Branch: 36, Sion House, Sion Kurla Road. Sion (West), Mumbai-400 022, India.

Bank of Baroda
Tel: 022-2407 3921/2407 5052) | Fax: 022-2409 3640, Mob: 88799 70652 | E-Mail: sion@bankofbaroda.com, Web: www.@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE (For Movable / Immovable Asset)

The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 18.10.2019 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower M/s Goldstar Polymers Ltd (Borrower)and Mrs. Savita Premprakash Saraogi (Guarantor), Mr. Premprakash Saraogi (Guarantor), Mrs. Khushboo Premprakash Saraogi (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 6,59,27,949.41 (Rupees Six Crore Fifty Nine Lacs Twenty Seven Thousand Nine Hundred Forty Nine and Paisa Forty One Only as on 31.08.2019 plus interest and other expenses, within 60 days from the date of receip of the said notice

The borrower and guarantor shaving failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and guarantors and to the public in general that the undersigned has taker possession of the property described herein below in exercise of powers conferred on him her under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the security interes (Enforcement) Rule 2002 on this **02**nd **day of July of the year 2021**.

The borrower and guarantors and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank o Baroda for an amount of Rs. 6,59,27,949.41 (Rupees Six Crore Fifty Nine Lacs Twenty

Seven Thousand Nine Hundred Forty Nine and Paisa Forty One Only) as or 31.08.2019 plus interest and other expenses. The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of tim available to redeem the secured assets.

Description of the Movable/Immovable Asset:

1) Equitable Mortgage of all that plots of land or ground bearing survey no 366/5 Ad me as uring 1200 sq. mtrs. Plot no 16 & bearing survey no 366/6 admeasuring 1200 sq mtrs. Plot no 17 totally admeasuring 2400 sq. mtrs. Of the Premier Industrial Estate, Situate at Kachigam, within the village panchayat Juridiction of Kachigam, Taluka Daman, Sub – District & District of Daman. And which is neither described in the land registration office nor found enrolled with taluka revenue office, Daman & bonded as under,

On or towards the East: by the plot bearing survey no 366/7 (plot no 18) On or towards the West: by the plot bearing survey no 366/4(plot no 15) On or towards the North: by the internal road of industrial estate

On or towards the South: by the plot bearing survey no 366/14& 366/15(plot no 24 & 25) Hypothecation of, Plant & Machineries located at plot no 16,17 premiere industrial estate, Kachigam, Taluka Daman, District Daman U.T. of Daman & Diu (location more

Hypothecation of stock located at plot nos 16 & 17 premiere industrial estate Kachigam, Taluka Daman, District Daman U.T. of Daman & Diu (location more particulary described in Pt. 1 above)

4) Hypothecation of Book-Debts standing in the name of M/s. Goldstar Polymers Ltd.

Date: 02.07.2021 Place : Daman

particulary described in Pt. 1 above)

(Sion West Branch (Bank of Baroda)



ASTEC LIFESCIENCES LIMITED

Corporate Identity Number (CIN): L99999MH1994PLC076236
Registered Office: "Godrej One", 3" Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079, Maharashtra; Tel.: +91 22 2518 8010; Website: www.astecls.com; E-mail: astecinvestors@godrejastec.com

NOTICE OF THE 27[™] (TWENTY SEVENTH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 27th (Twenty Seventh) Annual General Meeting ("AGM") of the NOTICE is hereby given that the 27" (Twenty Seventh) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of ASTEC LIFESCIENCES LIMITED ("the Company") will be held on Wednesday, 28" July, 2021 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM, which has been e-mailed to the Shareholders [whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s)] on 3" July, 2021 The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 has also been made available on the website of the Company, viz. www.astecls.com and on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (at www.nseindia.com) and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") (at www.evoting.nsdl.com).

In view of the outbreak of COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular No. 20/2020 dated 5" May, 2020, read with Circular No. 14/2020 dated 8" April, 2020 Circular No.17/2020 dated 13th April, 2020 and Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 respectively (collectively referred to as "MCA Circulars"), permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OAVM. Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only (which is being availed by the Company from NSDL], the details of which are provided by the Company in the AGM Notice.

In compliance with the MCA Circulars, Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15"January, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Company has sent the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 to the Shareholders through e-mail only

Manner of Registering / Updating E-mail Address:

Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows:

- Shareholders holding shares in physical mode and who have not updated their e-mail address are requested to update their e-mail address by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Bigshare Services Private Limited ("Bigshare") on its website (al www.bigshareonline.com) along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back) self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Sharehold
- Shareholders holding Shares in dematerialized mode are requested to register / update their

e-mail address with the relevant Depository Participant(s). In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to

Bigshare at investor@bigshareonline.com E-Voting & E-Voting during the AGN

Shareholders are informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof], Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standard 2 (SS-2) on "General Meetings" issued by the Institute o Company Secretaries of India (ICSI), the Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGN ("e-voting").

The remote e-voting period commences on Saturday, 24th July, 2021 (at 9.00 a.m. IST) and ends on **Tuesday, 27th July, 2021 (at 5.00 p.m. IST)**. During this period, the Shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-off Date, i.e. Wednesday, 21" July, 2021, may cast their votes by remote e-votingon the Ordinary and Spatial Businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL and the businesses as set out in the Nucleot the Amm industried extending varieties a system of the Shareholders shall be in proportion to their shareholding in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the said Cut-off Date. The remote e-voting module shall be disabled by NSDI, for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution is casted by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. Only those Shareholders, who will be present in the AGM through VC/QAVM facility and have not casted their vote on the Resolutions hrough remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM, but will not be eligible to work at the AGM. A person whose name is recorded in the Register of Shareholders or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the

Any person, who acquires Shares and becomes a Member of the Company after sending of the Notice of AGM and holding shares as on the Cut-off Date, may obtain the login ID and password by sending a request at evoling@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses has been provided in detail in Note No. 29 of the Notice of the AGM. For any query or grievances in relation to e-voting, Shareholders may write to / contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL or Ms. Pallav Mhatre, Manager, NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapa Marg, Lower Parel, Mumbai -400 013 at the designated email ID: evoting@nsdl.co.in or call on tol free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

Mr. Vikas R. Chomal, Practicing Company Secretary (Certificate of Practice No. 12133) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and e-voting to be conducted

The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than 48 (Forty Eight) hours from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.astecls.com and on the website of NSDL, <u>www.evoting.nsdl.com</u>, immediately after their declaration, and will be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

Final Dividend and Book Closure:

Date : July 5, 2021

at the AGM, in a fair and transparent manner.

The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on 30th April, 2021, has recommended a Final Dividend of 15% (Fifteen per cent) [i.e., @ Rs.1.50 (Rupee One Paise Fift) Only) per Equity Share of Face Value of Rs.10/- (Rupees Ten Only)] for the Financial Year ended 31st March, 2021, subject to the approval of the Shareholders at the AGM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulations, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **Saturday**, **24**th **July**, **2021** to **Tuesday**, **27**th **July**, **2021** (both days inclusive) for annual closure and determining the entitlement of the Shareholders to the Final Dividend for the Financial Year 2020-21. Final dividend, if declared at the AGM, will be paid to the Shareholders whose names appear in the Register of Members of the Company as on Friday, 23" July, 2021 and ir respect of shares held in dematerialized form, it will be paid to Shareholders whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL), as the beneficial owners as on that date and would be paid / credited by Friday, 6 August, 2021. In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means due to non-registration of bank account details by the Members, the Company shall dispatch the dividend warrant/ cheque to such Members at the earliest, subject to availability of postal facility and COVID restrictions, as soon as may be practicable. To avoid delay in receiving dividend and to receive the dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank account number, 9 digits MICR number, 11 digit IFS Code and the nature of account) along with a copy of cancelled cheque with the Shareholder's name, to Bigshare on its website (at www.bigshareonline.com), in respect of shares held in physical form and to their Depository Participant, in case of shares held in electronic form.

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders w.e.f.

Teiashree Pradhai Company Secretary & Comp

NOTICE

NOTICE is hereby given for the information of public that MRS. BHAVNA HARIHARAN is Lawful owner of a Residential Fla No.304 on the Third Floor of the Building of the SUKH SHEETAL CO-OP. HSG. SCTY. LTD., situated Opp Lawkim Ltd., Ghodbunder Road Chitalsar Manpada, Thane - 400 607 of Gut No.15/1,2,3 of Revenue Village – Chitalsar Manpada, Taluka Registration District and District o Thane and within the limits of Thane Municipal Corporation (hereinafte

referred to as the said Flat). Amongst the chain of the Origina Agreement in respect of the said Flat, Original of First chain of Agreement executed between M/S. MANSUKHANI BUILDERS referred therein as the Developer and MR. NARAYAN RAMCHAND SAHANI AND DEEPA NARAYAN SAHANI referred therein a the Purchaser has been lost/misplaced a year ago and the same is not traceable even afte diligent search. Police Complain under Sr. No.415/2021 has bee lodged with the Navghar- Mulund East Police Station on 24/06/2021.

All persons. Governmen Authorities, Bank/s, Financial Institution/s etc. having any clain against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage gift, sale, possession, inheritance lease, license, lien, exchange maintenance, charge, trust agreement, share, easement of otherwise howsoever or whatsoever are required to make the sam known in writing to the undersigned at her office at Shree Aryadurga Hutatma Chaphekar Bandhu Marg Mulund (East), Mumbai - 400 081 within 14days from the date hereof failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived or abandoned and my client will be free to complete the purchase of the said Flat without reference to any such claims made

> (DHARSHANA M. DRAVID) Advocate, High Court

BLUE CHIP TEX INDUSTRIES LIMITED

CIN: L17100DN1985PLC005561 Registered Office: Plot No. 63-B, Danudyog Sahakari Sangh Ltd, Village Piparia,

Silvassa, Dadra & Nagar Haveli- 396 230 Email Id: bluechiptex@gmail.com, Website: www.bluechiptexindustrieslimited.com Tel. No.: +91 99040 11553 / + 91 22 4353 0400

NOTICE Transfer of Equity Shares to Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the

Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules"), equity shares of the Company in respect of which dividend(s) has no been encashed or claimed by the shareholders of Blue Chip Tex Industries Limited ("the Company") for the last consecutive period of seven (7) years or more, are required to be statutorily transferred by the Company to Demat Account of IEPF Authority established by the Central Government. The unclaimed / unpaid dividend for last sever (7) consecutive years commencing from the final dividend for the Financial Year 2013 4 upto Financial Year 2019-20 of certain shareholders, are presently lying with the Company. The unclaimed / unpaid final dividend(s) for the Financial Year 2013-14 wil be transferred to IEPF by 7th November, 2021.

Accordingly and adhering to the various requirements set out in the Rules, individual communications to the concerned shareholders is being sent at their latest available addresses whose shares are required to be transferred to Demat Account of the IEPI Authority as per the aforesaid Rules for taking appropriate action(s). In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 8th October 2021, the Company shall, with a view to complying with the requirement set out in the Rules, transfer the shares to Demat Account of the IEPF Authority by the due date as per the procedure stipulated in the Rules. Further, the Company has uploaded full details of such shareholders along with the details of their shares which are due for transfer to Demat Account of IEPF Authority, on its websit www.bluechiptexindustrieslimited.com. Shareholders are requested to refer to the aforesaid website of the Company to verify the details of their un-encashed dividend (s and shares that are liable to be transferred to Demat Account of the IEPF Authority. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF authorities, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF authorities as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the company for the purpose of transfer of shares to IEPF authorities pursuant to the Rules.

Any further Dividend on such shares shall be credited to the IEPF and no claim shall lie against the Company in respect of the unclaimed / unpaid Dividend and / or the shares transferred to IEPF. On transfer of the Dividend and the shares to IEPF, the shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF – 5 as per the procedure prescribed in the Rules. The said Form is available on the website of IEPF viz. www.iepf.gov.in.

In case the Shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Transfer Agent ("RTA") or the Company at below mentioned addresses

1. Bigshare Services Private Limited (RTA), 1st Floor, Bharat Tin Works Building Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri East, Mumbai – 400 059 Email:investor@bigshareonline.com, Tel No: +91 22 6263 8200, Fax No.: +91 22

. Blue Chip Tex Industries Limited, Office no 15-17, 1st floor, Maker Chambers III Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai — 400 021**, Email Id**: bluechiptex@gmail.com, **Tel. No**. +91 22 4353 0400 By Order of the Board of Directors

For Blue Chip Tex Industries Limited Bhumit .M. Dharod Place: Mumbai Date: 5th July, 2021 Company Secretary & Compliance Officer

Procter & Gamble Hygiene and Health Care Limited

CIN: L24239MH1964PLC012971

Regd Office: - P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099 Tel: (91-22) 2826 6000; Fax: (91-22) 2826 7337; Email ID: investorpghh.im@pg.com; in.pg.com

NOTICE is hereby given that following share certificates issued by the Company are stated to be lost / misplaced and the registered holders thereof have applied to the Company for issue of duplicate share

Folio No.	Name of the Shareholder	Share Certificate No.	Distinctive Numbers		No. of Shares
			From	То	
B0001218	Aruna Banerjee	4452	1394670	1394670	1
0066730	Vasundhara Madhusudan	5581	1604306	1604444	139
	Moghe				

The public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) with the Company in respect of the said share certificates should lodge such claims at its registered office at the address given above within 15 days of the publication of this notice after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificates.

For Procter & Gamble Hygiene and Health Care Limited

Place: Mumbai Date: July 5, 2021 Flavia Machado



MARKSANS PHARMA LIMITED

CIN: L24110MH1992PLC066364 Regd. Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension Phone: 022 4001 2000; Fax: 022 4001 2010. Website: www.marksanspharma.com;

E-mail: companysecretary@marksanspharma.com CORRIGENDUM 2 TO EGM NOTICE

We draw kind attention of all concerned towards our Notice dated June 15, 2021 calling an Extra-ordinary General Meeting of the Company (NOTICE) to be held on Friday, the 9th July, 2021 through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC) at 09.00 a.m. The NOTIĆE and Corrigendum dated 30th June, 2021, shall be read with this Corrigendum - 2.

This Corrigendum - 2 to the NOTICE is issued to rectify an inadvertent typographical error with regard to Clause VI of Item No. 1 of the Explanatory Statement annexed to the NOTICE. In the table of the said Clause VI of Item No. 1 of the Explanatory Statement, in column no. 6, the

sub-total i.e. "Total (B)" should be read as "56.82" instead of "57.04"

All concerned are requested to read the above corrected figures in Clause VI of Item No. 1 of the Explanatory Statement on page no. 09 of the NOTICE. We regret the inconvenience caused to the Members and all other concerned in this regard.

Kindly note that this Corrigendum - 2 to the **NOTICE** is issued by order of the Board to all the Members of the Company and Stock Exchanges as well as others entitled thereto pursuant to section 101 of the Companies Act, 2013. Thus, the NOTICE shall always be read with this Corrigendum.

The Corrigendum - 2 to the NOTICE of the Extra-ordinary General Meeting is being uploaded at the Company's website viz. <u>www.marksanspharma.com</u>.

For Marksans Pharma Limited

Date : 05th July, 2021 Place : Mumbai

Harshavardhan Panigrahi **Company Secretary**



POSSESSION NOTICE

Whereas the Authorized Officer of the Kokan Mercantile Co-op Bank Ltd under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notice calling upon the borrowers, mortgagors, and sureties to

SR. No.	Details of loan account	Date of demand notice	Position of demand notice as on 11.01.2021	Amount O/S. as on 05.07.2021	Posession taken On	Description of property
	LB/7359 CC/3599 - MAZGAON BRANCH 1.M/s.Supreme Logistics (Borrower/Mortgagor) 2.Mr.Mobin Farooq Viranee - Mortgagor/Surety 3.Mrs.Zeenat M.Sayed Chikte - Mortgagor/Surety 4.Mr.M.Sayed Chikte - Mortgagor/Surety 5.Mr.Naved Ahmed Shaikh - Surety 6.Mr.Riyaz Ahmed Ali Shaikh - Surety	01.02.2021	Rs. 1,15,70,004/- Rs. 86,84,749/-	Rs. 1,25,59,326.40 Rs. 94,43,869		Factory land and building on plot no.22, adm.area 1000 sqmtr and constructed area 2880 sq.ft. (B.U.) on survey no. 232 of survey no. 5814, 5711, 2, 3 and 56/1 bearing old survey No.219, H.No.4, S.No.220, Hissa No.1, 2 & 3 & S.No.221, Hissa No.1, Mumbai Nasik Highway, Village Atgaon, Atgaon Industries Complex, Tal.Shahpur, Dist Thane in the registeration sub district and registeration district of Atgaon & District Thane.

The Borrowers, Mortgagors, and Sureties having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers, Mortgagors, & Sureties and public in general that the undersigned has taken possession of the property on 3rd day of July 2021 as described hereinabove in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 & 9. The Borrowers, Mortgagors, and Sureties in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and

any dealings with the property will be subject to the charge of the Kokan Mer.Co-op Bank Ltd. STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 read with rule 8 (6).

The Borrowers, Mortgagors, and Sureties are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notices along with interest up to date and ancillary expenses from 30 days from today failing which the property will be put up for sale /sold and balance dues if any wil be recovered with interest and cost.

For/Kokan Mer.Co-op Bank Ltd s/d Authorised Officer



BTPS

E-Tender Notice No. 73/2020-21

Online Tenders are invited from Bhusawal Thermal Power Station for the following supply/works.								
Sr. No.	(e-Tender) Rfx No. / Section Name							
1	RFX- 3000020403 Coal Handling Plant	Annual contract for picking of stones shells and extraneous material from running conveyor at CHP 210MW BTPS.(For Raw Coal Only)	Rs. 1,87,04,098 /- Rs. 1,90,500 /-					
2	RFX- 3000020397 Coal Handling Plant	7 minda contract for cleaning or banks area in our at						
3	RFX- 3000020404 Coal Handling Plant							
4	RFX- 3000020402 Annual contract for comprehensive maintenance of wobbler feeders at 500MW BTPS, Deepnagar.		Rs. 59,46,642 /- Rs. 63,000 /-					
5	RFX- 3000020416 Coal Handling Plant	Annual maintenance contract for day to day electrical work at Zone-B i.e crusher house to bunker area & stacker / reclaimer for CHP at 2x500MW, BTPS, Deepnagar.	Rs. 33,61,613 /- Rs. 37,100 /-					

Tender Cost is Rs 1,180/- (Including GST). For details please visit https://eprocurement.mahagenco.in/. Chief Engineer (O&M), BTPS, Deepnagar.



Virtual Lecture Meeting by

Mr. Azim Premji **Business Leader**

Professional Excellence and Social Responsibility

at

To Register / Watch online.org/73rdFoundingDay/register.html

Scan here

Once in the mind and the second time in the real world."

Bombay Chartered Accountants' Society

73rd Founding Day

Tuesday 06 July 2021 | 6:15 p.m.







GODREJ AGROVET LIMITED Corporate Identity Number (CIN): L15410MH1991PLC135359

Registered Office: "Godrej One", 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai 400 079, Maharashtra; Tel.: +91 22 25194416; Fax: +91 22 2519 5124; Website: www.godrejagrovet.com; Email: gavlinvestors@godrejagrovet.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF 30™ ("THIRTIETH") ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 30" ("Thirtieth")Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Godrej Agrovet Limited ("the Company") will be held on Tuesday, August 10, 2021 at 4.00 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM which will be e-mailed to the Shareholders separately and also will be nade available on the website of the Company.

In view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 5th May, 2020, rea with the Circulars dated 13th April, 2020, 8th April, 2020 and 13th January, 2021, respectively (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC

Electronic Conies of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2020-21: In compliance with the provisions of the Act, the Rules framed thereunder, MCA Circulars and SEBI Circular dated 12th May, 2020_and 15th

January, 2021, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). Shareholders may note that the Notice of the AGM and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website at www.godrejagrovet.com, on the websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (at <u>www.nseindia.com)</u> and on the website of National Securities Depository Limited (NSDL) (at <u>www.evoting.nsdl.com</u>). Participation in AGM through VC / OAVM:

Shareholders can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only [which is being availed by the Company from Nationa Securities Depository Limited (NSDL)], the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders attending through VC/OVAM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows: Shareholders holding Shares in Physical Mode: Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email

address are requested to update their email address by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., KFin Technologies Private Limited ("KFintech") at godrej.agrovet@kfintech.com, along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Shareholders are requested to register their e-mail ID with the relevant

In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to the Company and/ or KFintech at

godrej.agrovet@kfintech.com. Manner of Voting on Resolutions placed before the AGM:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Shareholders to cast their votes on all resolutions set out in

the Notice of the 30" AGM. Additionally, the Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM ("evoting"). The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website <u>www.godrejagrovet.com</u>.

Final Dividend and Book Closure:

The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on May 7, 2021, has recommended a Final Dividend of 80% (Eighty per cent) [i.e., @ Rs.8.00/- (Rupee Eight Only) per Equity Share of Face Value of Rs.10/- (Rupees Ten Only)] for the Financial Year ended March 31, 2021, subject to the approval of the Shareholders at the 30th AGM.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 6, 2021 to Monday, August 9 2021 (both days inclusive) for annual closing and determining the entitlement of the Shareholders to the Final Dividend for the Financial Year 2020-21. The Dividend, if declared, will be paid to the Shareholders whose names appear in the Register of Members of the Company as on Thursday, August 5, 2021 and in respect of shares held in dematerialized form, it will be paid to Shareholders whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL), as the beneficial owners as on tha

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM:

The Dividend, if approved by the Shareholders at the 30" AGM, will be paid electronically through various online transfer modes to those Shareholders who have updated their bank account details with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depository Participants For Shareholders who have not updated their bank account details. Dividend Warrants/ Demand Drafts will be sent to their registered addresses once the postal facility is available and normalcy is restored. To avoid delay in receiving dividend and to receive the dividenc directly into their bank account on the payout date. Shareholders are requested to update their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank account number, 9 digits MICR number, 11 digit IFS Code and the nature of account) along with a copy of cancelled cheque with the Shareholder's name to KFintech, in respect of shares held in physical form and to their Depository Participant in case of shares held in electronic form.

Tax on Dividend, if declared at the 30th AGM:

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 (as amended). The Shareholders are requested to update their valid PAN with KFintech (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode).

A Resident individual Shareholder with PAN and who is not liable to pay Income Tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source. Shareholders are requested to note that in case their valid PAN is not registered or if they are specified person (non-filers) as per Section 206AB of the Income Tax Act, 1961, the tax will be deducted at the rate of 20% (Twenty pe cent) as per the provisions of the Income Tax Act and/or Rules framed thereunder.

Non-resident Shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents, i.e., No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits source.

Shareholder may note that the web-link for submission of forms shall be provided in the Notice of 30" AGM and through a separate email communication. The aforesaid declarations and documents are required to be submitted by the Shareholders on or before Tuesday, August 3. 2021 by 11.59 p.m. (IST) to KFintech. No communication on the tax determination / deduction received post August 3, 2021 shall be considered for payment of Final Dividend. No claim shall lie against the Company for such taxes deducted.

The detailed instructions regarding the above will also be provided in the Notice of the AGM and Shareholders are requested to take note of In case of any gueries / difficulties, Shareholders may write to KFintech at godrej.agrovet@kfintech.com

Tax Deducted at Source (TDS) Certificate in respect of Final Dividend declared at the Previous AGM:

The Certificates with respect to TDS on Final Dividend paid by the Company for the Financial Year 2019-20, as declared by the Shareholders at the previous 29" AGM held on July 31, 2020 (payment made during the Financial Year 2020-21 and pertaining to the Assessment Year 2021-22), are available for the concerned Shareholders to download from the Company's website https://www.godrejagrovet.com/tds-2021-22), are available for the concerned Shareholders to download from the Company's website https://www.godrejagrovet.com/tds-2021-22), are available for the concerned Shareholders to download from the Company's website https://www.godrejagrovet.com/tds-2021-22), are available for the concerned Shareholders to download from the Company's website https://www.godrejagrovet.com/tds-2021-22), are available for the concerned Shareholders to download from the Company's website https://www.godrejagrovet.com/tds-2021-22). certificates-shareholders, through a simple and secure OTP-based downloading process. In case of any doubt / query / difficulty, the concerned Shareholder(s) may please write to us at gavl.secretarial@godrejagrovet.com.

> For Godrej Agrovet Limited Vivek Raizada Head Legal & Company Secretary & Compliance Officer
> (ACS 11787)

Date : July 6, 2021

Place : Mumbai

st April, 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to Shareholders at the prescribed rates. The detailed instructions regarding the above have been provided in the Notice of the AGM and Shareholders are requested to carefully take note of the same For ASTEC LIFESCIENCES LIMITED

PLACE : THANE DATE: 06.07.2021 (FCS 7167)

VAISHALIBEN

PUBLIC NOTICE

lotice is hereby given on behalf m

MOHITKUMAR SANGHAVI, who is

an Owner/Member of Flat No-206

Wing-A. on Second Floor, Jay Sona

Co-Op. Hsg Soc. Ltd, at Devchand

Nagar Road, Bhayandar (West)

Tal. & Dist. Thane 401101, and the

original share certificate of the said

Flat no- 206, Wing-A, of Jay Sona is

misplaced by earlier owner of the

All the person having any clair

against or to the said Flat No206

Wing-A, on Second Floor, Jay Sona

Co-Op. Hsg. Soc. Ltd, by way o

Sale, or otherwise howsoever

hereby required to make the same

known in writing with evidence to

lient MRS

same flat.

will be completed

Place: Bhayandar (West)

to such claim and the claims, if any, of such perso shall be treated as waived and not binding on m

undersigned at his office at A104 Barkha Building, Devchand Nagar Bhayandar (W), Dist. Thane 40° 101. Within 14 days from the publication of this notice otherwise such claims if any will be considered as waived and the procedure of obtaining duplicate share certificate from the societ

Dated: 05/07/2021 BHARAT M. SHAH B.Com L.L.B. Advocate High Court

No. 19, admeasuring 162 sq. mirs. Approximatery, consisting of ground plus 1 (noe) floor, having a total Buildup area of 162 sq. mirs, equivalent 1743.12 sq feet built up area on freehold land of the Banganga Co operative Housing Society Ltd, Bhakti Kavi Shivijibhai Devashi Road, Deonar, Mumbai - 400088 described in the schedule below along with 5 (five) shares of face value of Rs.50/-(Rupees Fifty Only) each, of the aggregate value of Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty Only) bearing listinctive Nos. 136 to 140 (both inclusive), beari

from all encumbrances. Any person having any claim or right in respect of the said Property bearing Row House No. B-9 by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of hubitication of this ordinary file. date of publication of this notice of his such claim, any, with all supporting documents failing which the said Row House will be transfer without reference

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
Row House No. B-9 situated at Plot No.19,
admeasuring 162 sq. mtrs. approximately,
consisting of ground plus 1 (one) floor, having a
total buildup area of 162 sq. mtrs, equivalent
1743.12 sq feet built up area on freehold land of the
Banganga Co operative Housing Society Ltd,
Bhakti Kavi Shiyijibhai Devashi Road, Deonar,
Mumbai - 400088 bearing No.40, Hissa No.160,
und Survey No.91, Hissa No.1(pt), of Village
Deonar and bearing C.Ts No.366 of Borla and
292(pt) of Village Deonar.

Dated this fleth day of July 2021

Dated this 06th day of July 2021 Advocates for the Purchaser
Asadali Mazgaonwala, M/s. Makker & Co. Shop No. 7B, Shamji Morarji Bldg,Champshi Bhimj Road, Opp. Mazgaon Tower, Mazgaon, Mumbai-10

public that 1) Smt. Ajit K Gill and 2) Ms Indraiget Heer, present owners of Flat No. 401, 4th Floor, Shimmering Heights, Building No.5, Chandivali Village, Kurla, Off. Adi Sahankaracharya Marg, Powai, Mumbai - 400076, have reported that they have misplaced and or lost the original chain of Agreements of their Flat no. 401 i.e. a) original Agreement for sale dated 14/03/2008 executed

between Shri. Gopal Housing

& Plantation Corporation and

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to

between Smt. Ajit Gill and Ms. Indrajeet Heer. All person are hereby informed not to deal or carry out any transaction with any third party or anyone on the basis of the said missing documents mentioned hereinabove. If any transaction has been done pertaining to said flat hereinabove, strictly inform the undersigned Ms. Prem Jialal Vasant (Attorney) in writing

Date: 06-07-2021 Place: Mumbai

Prem Jialal Vasant Ajivasan Building, Juhu Road Santacruz, Mumbai - 400049

within 15 days from this present,

Godrej agrovet

गोद्रेज ॲग्रोवेट लिम्टिड कॉपेरेट आयडेंटिटी नंबर (सीआयएन) : L15410MH1991PLC135359 नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र. दूर.: + ९१ - २२ - २५१९ ४४१६ फॅक्स: +९१ - २२- २५१९ ५१२४

वेबसाइट : www.godrejagrovet.com ई-मेल : gavlinvestors@godrejagrovet.com

३० व्या (''तिसाव्या'') वार्षिक सर्वसाधारण सभेची भागधारकांना सूचना

याद्वारे कळविण्यात येते की**, गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड** (''कंपनी'') यांच्या सभासदांची ३० वी (तिसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''वार्षिक सर्वसाधारण सभा '') **मंगळवा**र दि. १०.०८.२०२१ रोजी <mark>संख्याकाळी ४. ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार</mark>) व्हिडीओ कॉन्फरिसंग ('व्हीसी'') / अन्य मान्यताग्राप्त दुकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'' यांच्या माध्यमातृन, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद् केलेल्या विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे जी भागधारकांना वेगळ्या स्वरूपात –मेलद्वारे पाठवण्यात येणार आहे तसेच कंपनीच्या वेबसाइटवरही उपलब्ध करण्यात येईल.

सध्या सुरु असलेल्या कोव्हीड – १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') यांनी परिपत्रक दिनांकीत ५ मे २०२० सहवाचन परिपत्रक दिनांकीत ८ एप्रिल २०२०, परिपत्रक दिनांकीत १३ एप्रिल २०२०, परिपत्रक दिनांकीत १३ जानेवारी २०२१ (यापुढे एकत्रित उल्लेख ''एमसीए परिपत्रके'' असा करण्यात येईल) यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी आणि ओएव्हीएम यांच्या माध्यमातन आणि सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यास अनमती दिलेली आहे. कंपनी कायदा २०१३ 'कायदा'') मधील आवश्यक त्या तरतुदी तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ (''सेबी लेस्टिंग रेग्युलेशन्स'') आणि एमसीए परिपत्रके यांना अनुसरून कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व वित्तीय वर्ष २०२० -२१ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती : हायद्याच्या आवस्यक त्या तरतदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम, एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके दिनांकीत १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१

गंना अनुसरून ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे उपलब्ध आहेत अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल यांची इलेक्ट्रॉनिक प्रत विहित कालावधीत निर्गमित करण्यात येईल. सभासदांनी कपया नोंद घ्यावी की. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०२१ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.godrejagrovet.com</u> येथे तसेच ज्या भांडवली बाजारांत कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहेत अशा भांडवली बाजाराची संकेतस्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड (<u>www.bseindia.com)</u> आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>(www.nseindia.com)</u> येथे आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड यांचे संकेतस्थळ (<u>www.evoting.nsdl.com</u>) येथेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत वार्षिक मर्वसाधारण सभेमध्ये व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातुन सहभाग :

तभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहून सहभाग घेऊ शकतात. कंपनीकडून जी सुविधा नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याकडून घेण्यात येणार आहे आणि ज्याचे तपशील कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात येतील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात

आपला ई–मेल तपशिल नोंदणीकृत करून घेण्यासाठी सभासदांना आवाहन :

ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडी अद्याप नोंदणीकृत करून घेतलेला नाही अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला ई-मेल आयडी नोंदणीकृत करू

- ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांच्यासाठी : अशा समभागधारकांना आबाहन करण्यात येते की त्यांनी आपले ई मेल तपशील कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) यांच्याकडे त्यांचे संकेतस्थळ godrej.agrovet@kfintech.com येथे स्वाक्षरी असलेली विनंती पत्राची प्रत, ज्यात समभागधारकाचे नाव आणि पत्ता यांचा उञ्जेख असेल, समभाग प्रमाणपत्राची स्कॅं केलेली प्रत (मागून आणि पुढ्र), पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत, आणि पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या कोणत्याही कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत प्रत (उदा : वाहन चालवण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र, पारपत्र) समभागधारकाच्या पत्याच्या पुष्ट्चर्थ यांच्यासह सादर करावा.
- ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांच्यासाठी : अशा समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले इ मेल तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत करावेत
- ई मेल तपशिलाची नोंदणी कोणत्याही स्वरूपाची शंका / अडचण असल्यास समभागधारक कंपनी/वा केफिनटेक यांच्याशी godrej.agrovet@kfintech.com येथे संपर्क वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर मांडलेल्या विषयांवर मतदान करण्याची पद्धती :

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर भागधारकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या भागधारकांना दूरस्थ ई मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याच प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान भागधारकांना मतदानाचा हक्क बजावता यासाठी कंपनी आपल्या भागधारकांना वार्षिक सर्वसाधारण असे दरम्यान इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. ज्या समासदांकडे कंपनीचे समभाग डिमेंट स्वरूपात आहेत, प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या समासदांनी आपले ई मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अशा भागधारकांसाठी दूरस्थ ई मतदान – ई मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने

मभागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ७ मे, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी रु. १०/– (रुपये दहा फक्त) दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागावर ८० टक्के (ऐंशी टक्के) दराने रु ८.००/– (रु. आठ मात्र) प्रति समभाग अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. सदरील शिफारस वार्षिक सर्वसाधारण सभेत समभागधारकांच्या मान्यतेस अधीन राहील.

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तका आणि समभाग इस्तांतरण पुस्तिका **शक्रवार, दि. ०६.०८.२०२१ ते सोमवार, दि. ०९.०८.२०२१ (दोन्ही दिवस धरून)** या कालावधीत ऍन्यअल कतोज तसेच वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता अतिम लाभांश प्राप्त कण्यासाठी पात्र असलेल्या समागाधारकांचे निर्धाण करण्यासाठी वद राहतील. समागा, जाहीर झाल्यास, ज्या समागाधारकांची नावे कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकेत गुरुवार, दि. ०५.०८.२०२१ रोजी नोंद असतील आणि ज्या सभासदांकडे कंपनीचे समागा डामॅट स्वरूपात असतील ासेच ज्या सभासदांची नावे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंटरला डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्या कडून त्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून सादर करण्यात येईल त्यांना अदा करण्यात येईल

वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित झाल्यास लाभांश अदा करण्याची प्रक्रिया :

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभैमध्ये समभागधारकांनी मान्यता दिल्यास लाभांश ज्या समभागधारकांनी आपले बँक खाते तपशील कंपनी रजिस्टार आणि शेकर टान्फर एजंट गधारकाना विविध ऑनलाईन . ज्या समभागधारकांनी आपले बँक खाते तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत अशा समभागधारकांसाठी डिव्हीडंड वॉरंट / डिमांड ड्राफ्ट यांच्या मध्यमातून टपाल सेवा पूर्ववत झाल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर पाठवून देण्यात येईल. लाभांश प्राप्त करण्यात होणारी दिरंगाई टाळण्यासाठी तसेच लाभांश थेट आपल्या बँक खाल्यात विनाविलंब प्राप्त करून घेण्यासाठी समभागधारकांना आवाहन करण्यात येते की जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर अशा समभागधारकांनी आपले बँक खाते तपशील (बँकेचे नाव आणि शाखा, बँक खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर क्रमांक, ११ अंकी आयएफएस कोड, आणि खात्याचा प्रकार) रह केलेल्या धनादेशाच्या प्रतीसह समभागधारकाचे नाव आर्दीसह बिगशेअर यांच्याकडे त्यांचे संकेतस्थळ godrej.agrovet@kfintech.com येथे अद्यययावत करून घ्यावेत आणि जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे अद्ययावत करून घ्यावेत.

२० त्या वार्षिक मर्वसाधारण सभेमध्ये घोषित झाल्यास लाभांशावरील कर :

वित्त कायदा २०२० अनुसार १ एप्रिल २०२० पासून समभागधारकाला मिळणारे लाभांशाचे थेट उत्पन्न हे करपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे समभागधारकाला देण्यात येणाऱ्या नाभांशावर विहित करण्यात आलेल्या दरानुसार मूलेम्रोतातून कपात करणे (टीडीएस) कंपनीला आवश्यक आहे. विविध प्रवर्गांसाठी विहित करण्यात आलेले दर जाणून घेण्यासाठी ामभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वित्त कायदा २०२० (सुधारित) चा संदर्भ घ्यावा. समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला वैध पॅन तपशील

निवासी भारतीय वैवक्तिक समभागधारक जे पॅनकार्डधारक आहेत आणि जे प्राप्तिकर भरण्यास पात्र नाहीत असे समभागधारक वार्षिक घोषणापत्र फॉर्म क्रमांक १५जी / १५ एच च्या ाचवाता माताच वयात्रक क्रमानायक्षण च नकाडवात्रक जारा जाग ज आतरक राज्यात वात्र गराला क्षमानायक्षण वाय्रक वाय्रका स्करणत मॉन डिडक्शन ऑफ टीडीएस सुचिचेवा लाभ घेण्यासाठी सादर करू शकतात. समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी मॉद च्यावी की, जर त्यांचे पॅनकार्ड मॉदणीकृत नसेल आणि किंवा जर ते प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम २६ एबी नुसार विशेष व्यक्ती नसतील (गॉन फायलर्स) तर प्राप्तिकर कायदाच्या तरतुदी आणि / किंवा या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम यांच्या अनुसार २०% (वीस टक्के) दराने कर कपात करण्यात येईल.

केफिनटेक यांच्याकडे (समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर) आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे (जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर) अद्ययावत करून घ्यावा

अनिवासी समभागधारक भारत आणि ते निवासी असलेले देश यांच्या झालेल्या कर करारानुसार विशेष दरांच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. मात्र त्यासाठी काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. उदा : – नो पर्मनंट एस्टॅब्लिशमेंट अँड बेनिफिशिअल ओनरशिप डिक्लरेशन, टॅक्स रेसिडेन्सी प्रमाणपत्र, फॉर्म क्रमांक १० एफ, अन्य कोणतीही कागदपत्रे जी कर करारानुसार विशेष दर सुविधेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.

नागधारकांनी नोंद घ्याबी की, फॉर्मच्या सादरीकणाकरिता वेब-लिंक ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये तसेच वेगळ्या ई-मेलद्वारे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून देण्यात येईल. भागधारकांनी वरील निर्देशित घोषणापत्र व दस्तावेज केफिनटेक यांच्याकडे **मंगळवार, दि. ०३.०८.२०२१ रोजी रात्री ११.५९ (भा. प्र. वे.)** पर्यंत सादर करावे. **दि.** ०३.०८.२०२१ परचात प्राप्त कर विचार/कपातीवरील कोणताही पत्रव्यवहार अंतिम लाभांशाच्या प्रदानाकरिता विचारात घेतला जाणार नाही. अशा कपात केलेल्या करांकरिता कंपनीविरोधात कोणताही दावा करता येणार नाही.

वरील प्रमाणे नमुद् केलेल्या तपशिलाच्या सविस्तर सुचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत विस्ताराने नमुद्द करण्यात येतील. आणि समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी यासंदर्भातील नोंद घ्यावी

सदरील अर्ज सादर कारण्यासंदर्भात कोणतीही शंका किंवा अडचण असल्यास समभागधारक केफिनटेक यांच्या godrei.agrovet@kfintech.com या पत्यावर लेखी संपर्क

गत वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर झालेल्या अंतिम लाभांशासंदर्भातील टीडीएस प्रमाणपत्रे :

दि. ३१.०७.२०२० रोजी पार पडलेल्या गत २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वित्तीय वर्ष २०१९– २० करिता लाभांश संमत केला होता (जो वित्तीय वर्ष २०२० -२१ मध्ये अदा करण्यात आला आणि निर्धारण वर्ष २०२१- २२ संदर्भात आहे) त्या संदर्भातील टीडीएस प्रमाणपत्रे संबंधित समभागधारकांसाठी डाउनलोड करण्याकरिता कंपनीचे संकेतस्थळ <u>https://www.godrejagrovet.com/tds-certificates - shareholders</u> या टॅब अंतर्गत टीडीएस प्रमाणपत्र या शीर्षकाखाली साध्या, सोप्या आणि सुरक्षित ओटीपी आधारित डाऊन लोडींग पद्धतीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. कोणत्याही स्वरूपाची शंका/माहिती/अडचण असल्यास संबंधित समभागधारक आमच्याशी gavl.secretarial@godrejagrovet.com येथे लेखी स्वरूपात संपर्क साधू शकतात.

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड करिता

प्रमुख - विधि व कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी (एसीएस ११७८७)

Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025.

Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.mf@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 11/2021


Notice-cum-Addendum to the Statement of Additional Information ("SAI") of quant Mutual Fund

quant Mutual Fund

दिनांक : ६ जुलै २०२१

Changes in Key Personnel of the Company:

Mr. Mehul Soni has been appointed as Fund Manager - Commodity of quant Money Managers Limited with effect from July 03, 2021 Accordingly, the following paragraph is revised in the Statement of Additional Information of quant Mutual Fund:



Further, Ms. Drishti Shah has resigned as Compliance Officer and Company Secretary of quant Money Managers Limited with effect from July 05, 2021.

All other terms and conditions of Statement of Additional Information read with other addendums if any remain unchanged. This notice cum addendum will form an integral part of the Statement of Additional Information.

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

For quant Money Managers Limited Place: Mumbai Sd/-**Authorised Signatory** Date: 05.07.2021

मंबई लक्षदीप

नागपुरात ३० दिवसात १९ खून, टीव्ही आणि इंटरनेटवरील क्राईम शोचा परिणाम

दि. ५, वचपा काढण्यासाठी आरोपींने म्हणून प्रचलित असलेलं नागपूर शहर आता क्राईम सिटी म्हणून प्रचलित होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यात जून महिन्यातच्या ३० दिवसांमध्ये तब्बल १९ खून झाले आहेत. तर अपहरण घरफोडीच्या घटनासुद्धा पुढे येत आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी काही घटना टीव्ही आणि इंटरनेटवर दाखवल्या जाणाऱ्या क्राईम शो पाहून

धक्कादायक

माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. राज्याच्या उपराजधानीत शांतता नांदावी यासाठी नागपुर पोलीस विभागाकडून गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र अनेक घटना कौटुंबिक कलहातून घडल्या असल्याने पोलिसांचादेखील नाईलाज होतो. नागपुरच्या गुन्हेगारी विश्वाचा इतिहास बिघतला तर एक बाब प्रकषार्ने लक्षात येते की, उपराजधानीत खुनाचे सत्र सुरू झाल्यानंतर एका मागे एक खुनाच्या घटना घडत असतात, हा क्रम गेल्या काही वर्षांपासून असाच सुरू आहे. खुनी संघर्षाच्या घटना घडायला सुरवात झाली तर त्या लवकर थांबत नाही. जून

महिन्यात सुद्धा नागपूरकरांना

घडल्याची

याचा अनुभव आला. जून महिन्यात नागपूर जिल्ह्यात तब्बल १४ खुनाच्या घडल्या आहेत, ज्यामध्ये १९ लोकांनी आपला जीव गमावला. यामध्ये एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा खून केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याची घटनादेखील समाविष्ट आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या अपहरण व हत्याकांडापासून सुरू झालेले हत्यासत्र अजूनही आहे. एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत राहणारा १५ वर्षीय राज नामक विद्यार्थ्यांचे त्याच्याच परिचित असलेल्या असलेल्या जुन्या वादाचा उपस्थित होत आहे.

विदर्भात दिवसभरात

१८४ नृत्या

बाधितांची भर

(प्रतिनिधी) : विदर्भात

अहवालांमध्ये गोंदियाला

शून्य रुग्णसंख्येचा दिलासा

मिळाला. १८४ नव्या

बाधितांची नोंद झाली. या

वाढीव आकड्यामुळे एकूण

रुग्णसंख्या १० लाख ९६

हजार ८८२ वर पोहचली

आहे. यातील १० लाख

७५ हजार २१ उपचारानंतर

बरे झाले तर २० हजार ८१

दगावले आहेत. गोंदिया

जिल्ह्यात चार रुग्णांनी

उपचारानंतर कोरोनावर

मात केली. त्यांना रुग्णालय

प्रशासनाने सुटी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यात शून्य मृत्यू

नोंदविले गेले. चार बाधित

तर १२ बरे झाले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात सात

बाधित आढळले. १५

रुग्ण कोरोनामुक्त झाले.

३५ सक्रिय रुग्ण आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात ५९

रुग्ण बाधित आढळून

आले आहेत. ९६ रुग्ण बरे

झाल्याने त्यांना सुटी देण्यात

आली. यासोबतच नागपूर

जिल्ह्यात १९, गडचिरोली

१८, अमरावती ४०,

अकोला १०, वर्धा १३ तर

वाशीम जिल्ह्यात १२ बाधित

आढळले.

जिल्ह्यात

सद्यःस्थितीत

दिवसभरात

आलेल्या

नागपूर,

तपासण्यात

राजचे अपहरण खन केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. हे कृत्य करण्यापूर्वी आरोपीने इंटरनेटवर अनेक क्राईम शो बिघतल्यानंतर षडयंत्र रचले होते, अशी माहिती पोलिसांनी

एकाच कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या २२ जून रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. धक्कादायक म्हणजे घरातील पाच लोकांना रक्तात लोळवण्यापूर्वी आरोपी गेल्या काही दिवसांपासून टीव्ही आणि इंटरनेट वर क्राईम शो बघत होता. त्यातूनच प्रेरित झाल्यानंतर आरोपींने इतके मोठे हत्याकांड घडवन आणल्याची माहिती पोलिसांच्या तपासात हाती

५ जून रोजी एका माथेफिरूने चक्क यूट्यूब आणि क्राइम शो बघून हडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीपळा फाटा या भागात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक राजू वैद्य यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांना बंदक आणि चाकचा धाक दाखवून बंधक केले होते. आरोपीने अतिशय सुक्ष्म अभ्यास करून हा संपूर्ण कट रचला होता. मात्र, पोलिसांनी देखील अभेद्य किल्ला भेदून सर्व बंधकांची मुक्तता केली

शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या ते तीन आरोपींनी मिळून हत्या केल्याची घटना २३ जून रोजी घडली होती. घटनेच्या काही वेळातच योगेशच्या खुनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आरोपी योगेशवर सपासप वार करताना स्पष्ठ दिसून होते. मागील वर्षी जून महिन्यात एकट्या नागपुर शहरात १७ खुनाच्या घटना घडल्या होत्या. यावर्षी यामध्ये मोठी घट झालेली असली तरी ग्रामीण नागपर मध्ये महिन्याभरात पाच खुन झाल्याने हा आकडा १८ वर गेला आहे. ही सगळी परिस्थिती बघितली तर ऑरेंज सुरज रामभूज साहू नामक सिटी क्राईम सिटी होत आहे, आरापान अपहरण करून अस म्हटल तर वावग ठरणार खून केला. ही घटना १२ नाही, मात्र हे सगळं बघता जून रोजी उघडकीस आली. पोलिसांवर गुन्हेगार वरचढ मृतक राजच्या काकांसोबत होत आहेत का? असा प्रश्न

PUBLIC NOTICE

Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलात/ करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात यावी)

गाळा/बंगला 4A-301 धारण करणाऱ्या श्री. दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्य

SAGBAUG SNEH SAGAR SRA सहकारी गृहनिर्माण संस्था म दिनांक: ०६/०७/२०२१ यांच्याकरिता आणि वतीने

तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

NOTICE is hereby given that the share certificate nos. 59 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive no. 291 to 295 of Oshiwara Vishakha apartments Co-op Housing society Ltd standing in the names of Shri Suni Narharrao Hiswankar have been reported lost/ stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Adarsh Nagai New Link Road Oshiwara Jogeshwari (w) Mumbai 400102,to whom objection if any against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice

पालमत्त्रेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरी मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना (मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित होणाऱ्या स्थानिक

नोटीस SAG BAUG SNEH SAGAR SRA सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ता : SAG BAUG, MAROL, ANDHERI EAST, MUMBAI 400059 या संस्थेचे सभासव असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत/भूखंडावर, ARJUN SHITTALDIN VARMA यांचे तारीख 05/06/2017 रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्दे शन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्य भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार रकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकर्त मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत त्यांनी आपल्य गण्यांच्या वा हरकेतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य परावे सादर करावेत. जर व नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हब मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेती गग व हितसंबंधयांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्य उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनसा कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाट संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी, दुपारी ११.०० ते संध्याकाळी १०.०० पर्यंत नोटीस

The member of the Society has applied for issue of duplicate share certificate. The Society hereby invites claims and biections from claimants for issuance of Duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her claim for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of the Society. Further, the Claimant shall be required to execute necessary idemnity Bond in Favour of Society. If no Claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be

LOST AND FOUND

I SANTOSH TUKARAM YADAV.

have lost my Registered

Agreement of Flat at: B-1632,

R-201, 2nd Floor, Sector- 26.

Kopari Gaov Navi Mumbai,

Hanuman Mandir, Vashi,

Turbhe, Raigad, maharashtra-

If anyone found please contact

on below number

Mobile: 9867030155/

9152306001

PUBLIC NOTICE

This is to inform the General public that Original Share Certificate No. 016, having, face value

of Rs. 50/- each , Distinctive Nos. 76 to 80 of Smt

Geeta Bipin Solanki & Mr. Harshal B. Solanki,

members of NAV RAJHANS CHSL having

address at Rokadia Lane, Borivali West, Mumbai

400092 have been reported to be lost / misplaced.

400703.

Place: Navi Mumbai

Date: 06.07.2021

free to issue duplicate Share Certificate Place: Mumbai Dated: 06/07/2021 For & on Behalf of Sd/- Secretary

जाहीर सूचना

रोजच वाचा

^{श्रीक} मुंबई लक्षदीप

APPENDIX-16

(Under Bye-Law No 34)

The Form of Notice, inviting claims o objections to the transfer of the shares and the interest of the Deceased member in the Capital/Proporties the Society

NOTICE

NOTICE
Late Mrs. Leelaben Kishorchandra Bhatt member of Nirman Prabhat Co-operative Housing Society Limited having address at Nilemore Road, Opp. Telephone Exchange, Nallasopara (West), Taluka-Vasai, District-Palghar 401203 jointly holding Flat. No. B/306, 3nd floor in the building of the society along with Late. Mr. Kishorchandra R Bhatt (Said Flat), died on 07/09/2007 without making nomination. The Society has received applications for transfer of membership and shares of the Said Flat to the name of MRS. NALINI RAMESHCHANDRA BHATT. The society hereby invites claim or objections from the

ereby invites claim or objections from the eir/s or other claimants to the transfer of the

said shares and interest of deceased membe

said shares and interest of deceased member in the capital/property of the society within a period from 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society is usen manner as is provided

the society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The

claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of

the deceased member in the capital/proper

मुंबई@लक्षदीप

apital/Property of the Society.

पर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आं की, माझे अशील श्रीमती रेणु सदानंद मिरार्श ऊर्फ रेण् बलदेविकशन शर्मा, श्री. बलदेविकश लजपतराय शर्मा यांची मुलगी, ज्यांचे १५ मार्च २०२० रोजी निधन झाले आणि (जुने दकान क्र ८६-बी-४ व जुने दकान क्र.८६-बी-३ ४१०, बावलावाडी, ८६बी, डॉ. बी.ए. रोड, चिंचपोकळी, मुंबई-४०००१२) आता नविन दुकान क्र.१ व नविन दुकान क्र.२, दत्तकृपा को-ऑप.हौसिंग सोसायटी लि., इमारत क्र.२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई-४०००१२ या जागेचे एकमेव वहिवाटदार ताबेदार व सर्व अधिकार, हक्क व हितधारक आहेत जे त्यांना मे. शेअरमेन्स प्रा.लि. यांचे नावे प्रदानतेनुसार आहे आणि आता माझे अशील या स्वर्गीय श्री. बलदेविकशन लजपतराय शर्मा यांचे कायदेशीर वारसदार म्हणून बृ.मुं.म.पा., संपद विभाग, ई वॉर्ड यांच्याकडे जुने दुकान क्र.८६-बी-४ (आता नविन दुकान क्र.१) याचे वहिवाट अधिकार त्यांच्या नावे देण्यासाठी अर्ज करीत

जर कोणा व्यक्तीस सदर दुकान जागाबाबत वाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी दिपक एन. राणे. वकील. २१६ २रा मजला. दीप लक्ष्मी को-ऑप.हौसोलि. माधवराव गांगण मार्ग, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे किंवा संपदा अधिकारी (संपदा विभाग) ई वॉर्ड, भायखळा, मुंबई-४००००८ येथे सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ (पंधरा दिवसांत दाव्यांच्या पृष्ठचर्थ वैध कायदेशीर दस्तावेजांसह लेखी स्वरुपात त्यांचे दावा कळवावे पदर जाहीर सूचना तारखेपासून १५ दिवसांच्य समाप्तीनंतर कोणताही दावा प्राप्त झाल्यास विचारत वेतला जाणार नाही आणि बृ.मुं.म.पा., संपद विभाग, ई वॉर्ड हे श्रीमती रेणु सदानंद मिराशी ऊर्फ ए। बलदेविकशन शर्मा यांच्या नावे जुने दुकान कॅ∕६-बी-४ (आता नविन दकान क्रॉ.१ हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करतील. . आज दिनांकीत ०६ जुलै, २०२१

सही/-श्री. दीपक एन. राणे वकील व कायदेशीर सल्लागार



ॲस्टेक लाईफ सायन्सेस लिमिटेड

कॉपोरेट आयडेंटिटी नंबर (सीआयएन) : L99999MH1994PLC076236 नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्रुतगती महामार्ग विक्रोळी (पूर्व), मंबई ४०० ०७९, महाराष्ट्र, दरध्वनी क्रमांक : + ९१ २२ २५१८ ८०१० संकेतस्थळ : www.astecls.com ई मेल : astecinvestors@godrejastec.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून २७ वी (सत्ताविसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा, परोक्ष ई-मतदानाची माहिती तसेच बुक क्लोजरची सूचना

पाद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, **ऑस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड** (''कंपनी'')च्या भागधारकांची २७ वी (सत्ताविसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') **बुधवार, दि. २८.०७.२०२१ रोजी दु. ४.०० वाजता (भा**. प्र. वे.) एजीएमच्या सुचेत विहित विषयांवर विचारविनियम करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरिसेंग (''व्हीसी'' अथवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहेत. ज्य भागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिंटरी पार्टिसिपट्सकडे नोंदवलेले आहेत त्यांना **दि. ०३.०७.२०२१** रोजी एजीएमची सूचना ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या वार्षिक अहवालासम वेत एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.astecls.com</u> वर व कंपनीचे सममाग सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लेमिटेडची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> व नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची

बेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे. कोव्हिड १९ महामारीच्या उद्रेकाच्या अनुषंगाने कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने (''एमसीए'') त्यांचे परिपत्रव क्र. २०/२०२०, दि. ०५.०५.२०२० सहबाचन परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, परिपत्रक क्र. १७, दि. १३.०४.२०२० तसेच परिपत्रक क्र. ०२/२०२१, दि. १३.०१.२०२१ (एकत्रितरीत्या ''एमसी गरिपत्रक'') अंतर्गत सामायिक ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी वा ओएव्हीएमच्या माध्यमातू एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'')च्या तरतुदी, भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (''सेबी सूची विनियमन'') व एमसीए परिपत्रकानुसार कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्या येईल. भागधारक केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून (जी कंपनीद्वारे एनएसडीएलकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे) एजीएममध्ये उपस्थित राहून सहभाग घेऊ शकतील, ज्याचा तपशील एजीएमच्या सूचनेत

कंपनीद्वारे पुरविण्यात आला आहे. रमसीए परिपत्रके, भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी प्रीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२० व परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएम डी२/सीआयआर/पी/२०२१/१९, दि. १५.०१.२०२१ यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीने आपल्या भागधारकांन ई-मेलद्वारे एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०–२१ करिताचा वार्षिक अहवाल उपलब्ध करून दिलेला आहे

ई-मेल आयडी नोंदणीकृत करणे/अद्ययावत करण्याचे स्वरूप : ज्या भागधारकांनी अजूनही आपले ई-मेल आयडी नोंदवलेले नाही त्यांनी आपले ई-मेल आयडीज् खालीत प्रमाणे नोंदवावेत :

प्रत्यक्ष स्वरूपात भागधारक असलेले व आपले ई-मेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत अशा भागधारकांर्न कृपया त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट अर्थात बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड बेगशेअर) यांना त्यांची वेबसाइट <u>www.bigshareonline.com</u> वर नोंदवावेत ज्यासमवेत स्वाक्षरी केलेर्ल विनंती पत्राची प्रत ज्यामध्ये भागधारकाचे नाव व पत्ता नमूद असेल, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढील व मागील बाजू), पॅन कार्डाची स्व-साक्षांकित प्रत, भागधारकाच्या पत्याच्या पुराव्यासाठी अन्य कोणत्याही दस्तावेजांची (जसे चालक परवाना, मतदाता ओखळपत्र, पासपोर्ट) स्व-साक्षांकित प्रत यांच्या प्रती जोडाव्यात डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारकांनी कृपया त्यांचा ई-मेल आयडी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे

com येथे बिगशेअर यांना लिहू शकतील.

परोक्ष ई-मतदान व एजीएमदरम्यान ई-मतदान व त्यांचे स्वरूप :

भागधारकांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० (कीणतीही सुधारणा, बदल वा पुनराधिनियम यांचा समावेश) च्या तरतुदी, सेबी सूची विनियमनाचे विनियमन ४४ व भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण सभावरील सचिवालयीन निकष २ (एसएस २) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपत्या भागधारकांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर आपली मते देण्यासाठी परोक्ष ई–मतदान सुविधा (परोक्ष ई–मतदान) उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदनाचीही (''ई-मतदान'') सुविध उपलब्ध करून देत आहे.

परोक्ष ई-मतदान शनिवार, दि. २४.०७.२०२१ रोजी (स. ९.०० वा. भा. प्र. वे.) सुरू होईल व मंगळवार, दि. २७.०७.२०२१ रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल. सदर कालावधीत निर्धारित अंतिम तारीख अर्थात बुधवार, दि. २१.०७.२०२१ रोजीनुसार प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात भागधारव असलेले कंपनीचे भागधारक एजीएमच्या सचनेत विहित सामान्य व विशेष ठरावांवरील त्यांची मते एनएसडीएलच्य हलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून देऊ शकतील व भागधारकांचे मतदान हक्क हे निर्धारित अंतिम ारखेनुसार कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्या भागधारणाच्या प्रमाणात असेल. तत्पश्चा नएसडीएलद्वारे ई–मतदानाचे मोड्युल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व सदर तारीख व वेळेनंत गिधारकांना इलेक्टॉनिक स्वरूपात मत देता येणार नाही. भागधारकाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर त्याल । बदलता येणार नाही तसेच सदर तारीख च चेळेनंतर भागधारकास इलेक्ट्रानिक स्वरूपात मत देण्याची परवानगी ासेल. ठराबावर भागधारकाने एकदा मत दिल्यानंतर पुन्हा ते बदलता येणार नाही किंवा पुन्हा मत देता येणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई–मतदानाद्वारे ठरावावर मत दिलेले व असे करण्यापासून रोखण्यात न आलेले भागधारक केवळ एजीएममध्ये ई–मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले समासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील. परो त्यांना एजीएममध्ये मत देता येणार नाही. निर्धारित अंतिम तारखेनुसार भागधारकांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे यार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेली व्यक्तीच केवळ परोक्ष ई-मतदा तसेच एजीएमच्या ठिकाणी मतदानाची सविधा प्राप्त करण्यास पात्र असेल.

प्जीएमच्या सचनेच्या पाठवणीपश्चात एखाटी व्यक्ती कंपनीचे शेअर्स संपाटित करीत असेल व कंपनीची भागध . बनत असेल व निर्धारित अंतिम तारखेस भागधारक असल्यास सदर व्यक्ती <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंत गठवून लॉग इन अयाडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर सदर व्यक्ती एनएसडीएलकडे यापूर्वीच ोंदणीकृत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी तिचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकेल. डीम टेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले, प्रत्यक्ष स्वरूपातील भागधारक असलेले तसेच ज्या भागधारकांन आपले ई–मेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांच्याकरिता परोक्ष ई–मतदान/ई–मतदानाचे स्वरूप एजीएमच्या सूचनेतील टीप क्र. २९ मध्ये विस्तृतपणे दिलेले आहे. ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी वा तकार असल्यार भागधारकांनी श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल वा कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक नएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल . मुंबई – ४०० ०१३ यांना त्यांचे निर्दिष्ट ई-मेल आयडी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे लिहावे वा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधावा

गरोक्ष ई–मतदान प्रक्रिया तसेच एजीएममध्ये आयोजित करावयाची ई–मतदान प्रक्रियेचे नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने गरीनिरीक्षण करण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून श्री. विकास आर. चोमल, कार्यरत कंपनी सचिव (सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नं. १२१३३) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

परोक्ष ई-मतदान व एजीएममध्ये दिलेली मते यांचा निकाल एजीएमच्या समाप्तीपासन ४८ (अङ्ग्वाळीस) तासांच्य आत घोषित करण्यात येईल. घोषित निकाल परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत कंपनीची वेबसाइट www. astecls.com व www.evoting.nsdl.com वर ते घोषित झाल्यानंतर त्वरित प्रदर्शित करण्यात येईल व बीएसई लिमिटेड तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाला कळविण्यात येईल.

अंतिम लाभांश व बुक क्लोजर :

ध्थळ : मंबर्ड

देनांक : ०५.०७.२०२१

गिप्धारकांनी नोंद घ्यावी की संचालक मंडळाने त्यांच्या दि. ३०.०४.२०२१ रोजी आयोजित सभेमध्ये दि ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु. १०/- (रु. दहा मात्र) च्या दर्शनी मल्याच्या प्रति करिता १५% (पंधरा टक्के) (अर्थात रु. १.५० (रु. एक व पन्नास पैसे मात्र) इतक्या अंतिम लाभाशार्च शेफारस केली आहे जी बाब भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन असेल. ज्पनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सूची विनियमनांच्या विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे सूचना देण्या

येत आहे की. वार्षिक समापन व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता अंतिम लाभांशासंबंधित भ निश्चितीकरिता सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २४.०७.२०२१ गळवार. दि. २७.०७.२०२१ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. लाभांश. घोषित झाल्यास तं ज्यनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये शुक्रवार, दि. २३.०७.२०२१ रोजी नावे नोंद असलेल्या भागधारकां व्रदान करण्यात येईल व डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील शेअर्सच्या संदर्भात तो नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटर्र लिमिटेड (एनएसडीएल)द्वारे व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे लाभार्थी मालव न्हणन त्या दिवशी नावे नोंद असलेल्या भागधारकांच्या नावे शक्रवार, दि. ०६.०८.२०२१ रोजी प्रदान करण्या वेईल[/]जमा करण्यात येईल. सभासदाद्वारे बँक खाते तपशील नोंदणीकृत न केल्याच्या कारणास्तव इलेक्ट्रॉनिव ग अन्य माध्यांतन कोणाही सभासदास त्यांच्या बँक खात्यामध्ये कंपनीला लाभांश प्रदान करता न आल्यास . हपनी टपाल सेवेच्या उपलब्धतेनुसार व कोव्हिड निर्बंधांच्या अधीन, अशा सभासदांना लवकरात लवकर लाभांश ऑरन्ट/धनादेश पाठवील. लाभांश मिळवण्यात विलंब टाळण्यासठी किंवा लाभांश थेट बँक खात्यामध्ये प्रदान ारखेस प्राप्त करण्यासाठी प्रत्यक्ष स्वरूपात भागधारक असलेल्या भागधारकांनी कृपया आपला बँक खाते तपशील (अर्थात बँकेचे नाव व शाखा, बँक खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर क्रमांक, ११ अंकी आयएफएस (www.biashareonline.com) वर अद्ययावत करावे व इलेक्टॉनिक स्वरूपात भागधारक असल्यास त्यांच्य

असेल व कंपनीला विहित दराने भागधारकांना प्रदानित लाभांशातून उद्गम कर कपात (टीडीएस) करणे आवश्यव असेल. यासंदर्भातील तपशील एजीएमच्या सूचनेत दिलेला आहे व भागधारकांनी कृपया त्याची नोंद घ्यावी. ॲस्टेक लाईफ सायन्सेस लिमिटेड यांच्या करिता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी (एफसीएस ७१६७)

वित्तीय कायदा, २०२० च्या अनुषंगाने दि. ०१.०४.२०२० पासून भागधारकांना मिळणारे लाभांश उत्पन्न हे करपात्र

the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objections, in the office of the society with the Secretary of the Society between 7 p.m. to 9 p.m. from the date of publication of the notice till the expiry of its period. period. 06/07/2021 For and on behalf of Nirman Prabhat Co-op. Hsg.Soc.Ltd Hon. Secretary/Chairman/Treasure

PUBLIC NOTICE

OTICE Late Mrs. Gunvantiba Gordhandas Sampat a Member of th Mrud Kishore Co-operative Housing Society Limited, having, address a Dattapada Road, Off S. V. Road, Boriva (West), Mumbai- 400092 and Jointl holding Flat No. **701** in A wing in the building of the society, died on 26th February, 2016. The society hereb nvites claims or objections from the heir o heirs or other claimants/ objector of objectors to the transfer of the said share and interest of the deceased member he property of the society within a 15 day from the publication of this notice, wi copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims bjections for transfer of shares an nterest of the deceased member in th capital/ property of the society. If no claims/ objections are received within th eriod prescribed above, the society sha be free to transfer her 50 % shares and nterest of the deceased member in the property of the society to Mr. Rajes Kanaksinh Anjaria (Nominee) as pe Nomination Form in such manner as ovided under the bye-laws of the society The claims/ objections, if any, received b he society for transfer of shares an nterest of the deceased member in th capital/ property of the society shall be dealt with in the manner provided unde he bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society available for inspection by the claimants objectors, in the office of the society/ wit

expiry of its period. For and on behalf of The Mrud Kishore Co-op. Hsg. Soc. Ltd Sd/- Hon. Secretar Place: Borivali, Mumbai Dt: 06/07/2021

he secretary of the society from the dat

of publication of the notice till the date of

(उपविधा क्र.३५ अन्वये) मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलात गलपनेत अपलेले हित्यंतंध त थाग हस्तांत्रीत करण्याबाबन हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात यावी) नोटीस

SAG BAUG SNEH SAGAR SRA सहकारी ाहनिर्माण संस्था मर्या.. पत्ता : SAG BAUG. MAROL. ANDHERI EAST. MUMBAI 400059 या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत/भखंडावर/गाळा/बंगला 7-1806 धारण करणाऱ्या श्री. - JANARDAN PATIL यांचे तारीख 21/06/2018 रोजी निधन प्राले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्या/ हरकती मागविण्यात येत आहेत ही नोटीस प्रसिध्द ग्राल्याच्या तारखेपासन ३० दिवसांत त्यांनी आपल्या गागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य परावे सादर करावेत. जर व नमद केलेल्या मदतीत कोणाही व्यक्तीकडन हक गगण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंधयांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक मागण्या. हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी/ दपारी ११.०० ते संध्याकाळी १०.०० पर्यंत नोटीस

तारखेपर्यंत उपलब्ध राहील. SAGBAUG SNEH SAGAR SRA सहकारी गृहनिर्माण संस्था म दिनांक : ०६/०७/२०२१ यांच्याकरिता आणि वतीने

quast